

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत
अंगणवाडी सेविका / मदतनीस या पदांवर
अधिकृत देवदासींना थेट नियुक्ती देणेबाबत.

महाराष्ट्र शासन

महिला व बाल विकास विभाग
शासन निर्णय क्र. एबावि-२००७/प्र.क्र. २३८/का-६
नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक :- १ ऑक्टोबर, २००७

वाचा :- शासन निर्णय, महिला व बाल विकास विभाग क्र. एबावि २००४/प्रक्र. २०३/का.६, दिनांक ९ फेब्रुवारी, २००५.

शासन निर्णय :- राज्यातील देवदासी प्रथा नष्ट करणे व त्यांचे पुनर्वसन करण्याबाबत राज्य शासनामार्फत प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून अधिकृत देवदासी, अंगणवाडी सेविका या पदासाठीची शैक्षणिक अर्हता धारण करीत असेल तर तिला 'अंगणवाडी सेविका' या पदावर व त्यापेक्षा कमी शैक्षणिक अर्हता धारण करीत असलेल्या अधिकृत देवदासींना 'अंगणवाडी मदतनीस' या पदावर थेट नियुक्ती देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या निर्णयानुसार थेट नियुक्ती देण्याकरिता शैक्षणिक अर्हता व्यतिरिक्त अन्य आवश्यक विहीत अटी देवदासींकरिता 'विशेष बाब' म्हणून शिक्षिल करण्यात येत आहे. या निर्णयाची अंमलबजावणी यापुढे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत नव्याने मंजूर होणा-या अंगणवाडी केंद्रातील पदे भरतांना करण्यात यावी. मात्र, ज्या गावांत मिनी अंगणवाडी किंवा ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, समाज कल्याण विभाग, केंद्रीय व राज्य समाज कल्याण बोर्ड यांच्या बालवाड्या असतील व नवीन अंगणवाडी मंजूर झाल्यामुळे ती बंद होणार असेल अशा प्रकरणी बंद होणा-या मिनी अंगणवाडी / बालवाडीतील मानधनी कर्मचा-यांस शैक्षणिक अर्हतेनुसार थेट नियुक्ती देण्याच्या संदर्भाधिन दिनांक ९.२.२००५ च्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यात यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

sd/-

(वै.अ.पारकर)

उप सचिव

प्रति,

मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई
मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
मा. उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
मा. मंत्री / राज्यमंत्री, महिला व बाल विकास यांचे खाजगी सचिव,
मंत्रालय, मुंबई

आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे
ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय,
विधान भवन, मुंबई ३२
सर्व जिल्हाधिकारी
सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन

प्रधान सचिव, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
सर्व मंत्रालयीन विभाग.

महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता) (लेखापरिक्षा), महाराष्ट्र मुंबई /
नागपूर

आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, रायगड भवन, नवी
मुंबई,

महासंचालक, राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशन,
औरंगाबाद

महासंचालक, महिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई

सर्व विभागीय आयुक्त

सर्व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी

सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण / नागरी)

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई

निवासी लेखा परिक्षा अधिकारी मुंबई

सर्व उप मुख्य कार्यकारी अधिकारी, (बाल कल्याण),

महिला व बाल विकास विभागातील सर्व कार्यासने

निवड नस्ती (कार्यासन ६)